

## श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात भूगोल विभागाचा राष्ट्रीय वेबिनार संपन्न

श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात भूगोल विभागाचा राष्ट्रीय वेबिनार संपन्न-ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, माळवाडी संचलित श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, माळवाडी -कोतोली येथे यु ट्युब व Cisco WebEx च्या माध्यमातून भूगोल विभागामार्फत राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन केले होते.

वेबिनारसाठी प्रमुख वक्ते प्रो. डॉ. अरविंद मुलीमनी ( चेअरमन , भूगोल विभाग , कर्नाटक धारवाड विद्यापीठ ) यानी Geographical perspective of Socio Economical Future Trends in India या संकल्पनेवर आपले विचार मांडले. तर डॉ.मीना पोतदार ( भूगोल विभाग , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ) यानी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटनातून आर्थिक व सामाजिक उन्नती कशी करता येईल या विषयावर आपले विचार व्यक्त केले.डॉ.बी. एस. जाधव (भूगोल विभाग प्रमुख , श्री.विजयसिंह यादव कॉलेज, पेठवडगाव) यानी लॉकडाऊनच्या काळात पर्यावरणात झालेले सकारात्मक बदल व भविष्यात पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना बाबतची माहिती सांगितली. डॉ. सरदार पाटील (सहा. प्राध्यापक,A.S.P. कॉलेज, देवरूख) यानी भूगोलाच्या प्रगतीसाठी GIS व GPS यांचा वापर कशा पध्दतीने केला पाहिजे याबाबतची माहिती दिली. संस्थापक -अध्यक्ष मा.डॉ.के.एस. चौगुले साहेब यानी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना कोतोली सारख्या दुर्गम व ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाची गरज म्हणून या संस्थेची स्थापना केली. आज महाविद्यालयातील विद्यार्थीनींचा यशाचा आलेख पाहता त्याची पूर्तता व समाधान झाल्याची भावना व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी. एन. रावण यानी स्वागत व प्रास्ताविक केले अतिशय ग्रामीण व दुर्गम भागात आमचे महाविद्यालय असून सुद्धा शिक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी व शैक्षणिक उपयोगितेसाठी आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाचा उपयोग करून यु ट्युब व Cisco WebEx app च्या माध्यमातून भूगोल विभागामार्फत राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. वेबिनारमध्ये सहभागी पाहुण्यांचा परिचय डॉ. भारती शिंदे, प्रा.एच.एस. शिरसट , प्रा. अजिंक्य कुंभार , डॉ. अजय चौगुले यानी करून दिला. वेबिनारचे संयोजक डॉ. भारती शिंदे यानी आभार मानले. भूगोल विभागाच्या राष्ट्रीय वेबिनारच्या यशस्वितेसाठी संस्थापक - अध्यक्ष मा.डॉ.के.एस. चौगुले साहेब , सचिव आदरणीय श्री.शिवाजीराव पाटील ( मामा ) महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.बी.एन. रावण, संगणक विभागाचे प्रमुख प्रा. अजिंक्य कुंभार, सुधीर पाटील , प्रा.एच.एस. शिरसट डॉ. अजय चौगुले, भूगोल विभागाचे सहा. प्राध्यापक डॉ. भारती शिंदे, प्रा.एस.पी. कुंभार, प्रा. भरत पाटील यांचे सहकार्य लाभले .